

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४
ची अंमलबजावणी योग्य रितीने होण्यासाठी
समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्रमांक:- एमएलए-१६१६/प्र.क्र.१७३/७-स,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०००३२,
दिनांक:- १७ जुलै, २०२५

वाचा :- शासन निर्णय क्र. एमएलए-१६१६/प्र.क्र.१७३/७-स, दि. ०१.०३.२०१७.

प्रस्तावना :-

अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्देशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय दि.१.०३.२०१७ अन्वये जिल्हा स्तरावर खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय प्रशासकिय समिती गठित करण्यात आली आहे-

१. संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी- अध्यक्ष
२. संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक- सदस्य
३. संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था- सदस्य सचिव

विधीमंडळाच्या सन २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगली जिल्ह्यातील सावकारांच्या अत्याचाराला कंटाळून शेतकऱ्यांनी जीवन संपविणे बाबत... श्रीम.उमा खापरे व इतर वि.प.स.यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचना क्र.२०७ उपस्थित केली होती. सदर लक्षवेधी वरील चर्चेदरम्यान “जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे काम जास्त असल्यामुळे ते नियमित बैठक घेऊ शकत नाही. त्यामुळे ते किंवा त्यांचा प्रतिनिधी असा बदल आपण त्यामध्ये करू जेणेकरून यासंदर्भातील बैठका नियमित होतील” असे आश्वासन मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहास दिले आहे. त्यानुषंगाने सदर समितीमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्देशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय दिनांक १.३.२०१७ अन्वये जिल्हा स्तरावर गठित केलेल्या समितीमध्ये खालीलप्रमाणे अंशतः बदल करण्यात येत आहे.

१. संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी - अध्यक्ष
(अपर जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी)
२. संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक अथवा त्यांचे प्रतिनिधी - सदस्य
(अपर पोलीस अधिक्षक वा पोलीस उप अधिक्षक दर्जाचा अधिकारी)
३. संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था - सदस्य सचिव

सदर समितीने आवश्यकतेनुसार अवैध सावकारी रोखण्यासाठी भरारी पथके निर्माण करावी, अवैध सावकाराविरुद्ध कार्यवाहीत सुसुत्रता आणावी तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत समितीने त्यांच्या कामकाजाचा आढावा दर तीन महिन्यांनी शासनास सादर करावा.

सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५०७१७१४५९०३०७०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मंजुषा साळवी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति.

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
२. मा. मंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव
३. मा. राज्यमंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव,
४. मा. विधानसभा सदस्य/विधान परिषद सदस्य (सर्व).
५. मा. मुख्य सचिव यांचे उप सचिव,
६. मा. प्रधान सचिव (सहकार) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
७. उप सचिव, महसूल विभाग, मंत्रालय मुंबई (कार्यासन ई-१ अ)
८. उप सचिव, गृह विभाग, मंत्रालय मुंबई (कार्यासन पोल-१)
९. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१०. विभागीय आयुक्त (सर्व).
११. जिल्हाधिकारी (सर्व) / जिल्हा पोलीस अधिक्षक (सर्व).
१२. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (सर्व).
१३. जिल्हा उपनिबंधक/जिल्हा विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था (सर्व),
१४. उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (सर्व)
१५. संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई. ०१

त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरहू शासन निर्णयास प्रसिध्द माध्यमामार्फत विस्तृत प्रसिध्दी द्यावी.
१६. निवड नस्ती.